



# Goldiam International Ltd

MANUFACTURERS & EXPORTERS OF DIAMONDS & JEWELLERY

CIN:L36912MH1986PLC041203

June 26, 2020

To, BSE Limited PhirozeJeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400 001. <b>Scrip Code: 526729</b>	To, National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, BandraKurlaComplex, Mumbai- 400 051. <b>Scrip Code: GOLDIAM EQ</b>
---	--

Dear Sir/Madam,

**Sub: Newspaper Advertisement - Financial results for the last quarter and year ended March 31, 2020**

We are enclosing herewith the copy of newspaper advertisement of the financial results for the last quarter and year ended March 31, 2020 published in Business Standard (English Newspaper) and Mumbai Lakshdeep (Marathi Newspaper) on June 26, 2020 for your reference.

Kindly take the above on record and oblige.

Yours faithfully,  
For **Goldiam International Limited**

  
**Pankaj Parkhiya**  
Company Secretary & Compliance Officer



Encl.:- As above

**Registered Office**

Gems & Jewellery Complex, Santacruz Electronics Export Processing Zone, Andheri (East), Mumbai-400096. India

Phones: (022) 28291893/28290396/28292397 Fax : (022) 28292885 Email:- [investorrelations@goldiam.com](mailto:investorrelations@goldiam.com)

Website: [www.goldiam.com](http://www.goldiam.com)

# Diesel cars see downhill trend


Consumers turning to petrol-driven cars amid narrowing price gap of fuels

SHALY SETH MOHILE  
Mumbai, May 25

## OFF TRACK

Preference for diesel was directly linked to favourable pricing gap vis-à-vis petrol

Diesel as a % of domestic PV volumes



Sales of diesel models for passenger vehicle makers are continuing the downhill trend as car buyers in India increasingly veer towards gasoline-driven models following a narrowing price gap between the two fuels. Analysts expect the ratio between petrol and diesel to get skewed further in favour of petrol.

A deregulation in prices of diesel from October 2014 has led to structural reduction in the price gap of diesel and petrol. The gap narrowed from a historic high of Rs32 per liter in June 12 (pre-deregulation) and Rs21/liter in July 2015 (post-deregulation) to an average Rs7/liter in FY20, according to a recent Motilal Oswal research report.

“With the double whammy of increase in initial cost of ownership for BS6 diesel vehicles as well as no material pricing advantage of diesel, it could further lead to a reduction in share of diesel vehicles. Under BSVI, at current diesel prices, pay-back period would be 8.5-9.5 years to recover the higher initial cost of ownership,” wrote Jinesh Gandhi and Vipul Agrawal in the 24 June report.

Tarun Garg, director sales and marketing at Hyundai Motor India remains unfurled with the narrowing gap. “It’s not the fuel price alone that determines the purchasing decision. A superior torque and fuel efficiency are big drivers,” said Garg, citing the healthy booking trends the company has seen for its diesel models.

Bookings for the diesel variants of its Creta, Venue and Verna models have seen a month on month increase. While Creta bookings have touched 59 per cent in June from 53 per cent in May, Venue has increased from 32 to 37 and Verna from 28 to 32 per cent in the same period, said Garg. He also attributes the uptick in bookings to a pent up demand for BSVI diesel models.

Several carmakers, including car market leader Maruti Suzuki India pulled the plug on diesel models citing higher costs for BSVI variants leaving buyers with limited options.

Shashank Srivastav, executive director at Maruti Suzuki said with the reducing gap, he expects diesel model share shrink further. The economic logic for buying a diesel car no longer exists. “The maintenance costs for diesel car is higher than diesel and one will take longer to recover the initial costs, he said. Garg, his peer at Hyundai, disagrees, pointing out a superior fuel efficiency of 30 per cent which diesel cars offer makes them a lot more viable than gasoline even with the reduced price gap. The minimum difference between a BS VI diesel and petrol variant is ₹120,000. Share of diesel as percentage in overall car sales has come down to 17 per cent in March quarter from 20 per cent in whole of FY20, he said.

Meanwhile, most of the other manufacturers have seen share of diesel dwindle.

Tata Motors which had predominant diesel portfolio till recently has seen sales of its Nexon diesel taper off year-on-year to 20 per cent in June from 30 per cent last year, said an official at the company. None of the other models of Tata Motors have both diesel and petrol.

Veejay Nakra, chief executive officer, automotive division at Mahindra and Mahindra said, “While Delhi has traditionally been petrol driven market, it is too early to comment on the petrol-diesel mix for the rest of India.” The company hasn’t seen any impact on the sales mix since for larger SUVs and the demand still continues to be predominantly diesel-driven. The only exception being the XUV300, for which gasoline variants now account for half of total sales. Mahindra has plans to launch an entire range of petrol engines, he said.

Kia Motors, too, has seen its sales of its Seltos come down month on month. It is down to 40 per cent in May from 55 per cent in March, said a company spokesperson.

# Electronics firms fear blocking of China goods will hit festive plans

ARNAB DUTTA  
New Delhi, 25 June

Like-for-like measures by the port and Customs authorities in India and China may derail electronics manufacturers’ plans for recovery before the festive season starts.

With consignments stuck at various ports in the two countries, manufacturers now fear a severe impact on their festive season plans if the issue is not resolved by mid-July.

As the authorities hold back consignments from China at Indian ports, leading manufacturers are now in limbo. After disruption in supplies from China between March and May, shipments began to revive only in June. Most manufacturers were expecting shipments of key electronic components in larger quantities as their inventories were nil. However, with consignments blocked, they are fearing a further delay in scaling up production levels to pre-Covid times.

“The plan is to scale up pro-

## No room for Chinese in Delhi hotels

ARNAB DUTTA  
New Delhi, 25 June

Amid India-China border tensions, the Delhi Hotel & Restaurant Owners Association on Thursday said it would not give accommodations to Chinese nationals. It has also decided to ban use of Chinese goods.

The association, which represents budget hotels in Delhi with room tariffs up to ₹3,500, said it “has decided not to give room to any Chinese national at a time when China is repeatedly attacking Indian soldiers”. It will talk to hotel associations of other states to

urge them to take similar action. The association plans to bring star-rated hotels on board in banning Chinese nationals. “The hotel owners in Delhi have collectively taken this stand. While, we have already banned Chinese goods at our hotels, we are boycotting Chinese nationals from today,” Mahendra Gupta, general secretary of the association.

An executive at a prominent five-star hotel, however, said, unless hotels were allowed to open doors for guests, such an announcement did not make any real sense.

China would be back to normal by the end of June because their factories are now operating at nearly 90 per cent of capacity. But the recent issue with shipments has placed an obstacle that manufacturers like us can’t bypass,” said a top executive of a leading smartphone company. According to Navkendar Singh, research director at IDC, it may further delay recovery for electronics manufacturers in India.

“The physical checking of all consignments, especially for electronics goods, is unfeasible. We are dependent on China for components like printed circuit boards and display panels. Given the delicate nature of these components, unboxing them for a physical check may damage the items,” he said.

The display panel, which accounts for over 60 per cent of the cost of a flat-panel television and over 15 per cent for a smartphone, is manufactured in a controlled environment and bringing it out in a normal environment may make it unusable.

duction to normal levels by the middle of July. Over 60 per cent of our product models are not available any more because

pent-up demand after the lockdown consumed whatever little we were left with. It was expected that supplies from

## Business Standard MUMBAI EDITION

Printed and Published by Sangita Kheora on behalf of Business Standard Private Limited and Printed at M/s. Dangat Media Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC Industrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi Mumbai, 400708 and M/s. Nai Dunia 23/4, 23/5, Sector-D, Industrial Area, J.K. Road, Near Minal Residency, Bhopal (M.P.) 462023. & Published at H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp. Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai-400013

Editor : Shyamal Majumdar

RNI NO: 66308/1996

Readers should write their feedback at [feedback@bsmail.in](mailto:feedback@bsmail.in)  
Fax : +91-11-23720201

For Enquiries and Circulation enquiries please contact: **Ms. Mansi Singh Head-Customer Relations** Business Standard Private Limited, H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp. Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai - 400013

E-mail: [subs\\_bs@bsmail.in](mailto:subs_bs@bsmail.in) or sms, SUB BS to 57007

Overseas subscription: (Mumbai Edition Only)  
One year subscription rate by air mail INR 51765 : USD 725

**DISCLAIMER** News reports and feature articles in Business Standard seek to present an unbiased picture of developments in the markets, the corporate world and the government. Actual developments can turn out to be different owing to circumstances beyond Business Standard's control and knowledge. Business Standard does not take any responsibility for investment or business decisions taken by readers on the basis of reports and articles published in the newspaper. Readers are expected to form their own judgement. Business Standard does not associate itself with or stand by the contents of any of the advertisements accepted in good faith and published by it. Any claim related to the advertisements should be directed to the advertisers concerned. Unless explicitly stated otherwise, all rights reserved by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing, publication, reproduction, transmission or redistribution of the contents, in any form or by any means, is prohibited without the prior written consent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any such prohibited and unauthorised act by any person/legal entity shall invite civil and criminal liabilities.

**No Air Surcharge**

## TVS MOTOR COMPANY LIMITED

Regd office: "Chaitanya", No. 12, Khader Nawaz Khan Road, Nungambakkam, Chennai 600 006  
Website : [www.tvsmotor.com](http://www.tvsmotor.com) Email : [contactus@tvsmotor.com](mailto:contactus@tvsmotor.com); [icsta@scsl.co.in](mailto:icsta@scsl.co.in)  
Tel : 044-2833 2115 Fax : 044 - 2833 2113 CIN : L35921TN1992PLC022845

Dear Member(s),

1. It is hereby informed that the 28<sup>th</sup> Annual General Meeting of the Company will be convened on Wednesday, the 29<sup>th</sup> July 2020 at 10.00 A.M. through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI Circulars issued in April and May 2020, without the physical presence of the Members at a common venue.

2. The Notice of the 28<sup>th</sup> AGM and the financial statements for the year ended 31<sup>st</sup> March 2020 ("Annual Report") will be sent only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or with their respective Depository Participants ("Depository"), in accordance with MCA and SEBI Circulars. Members can join and participate in the AGM through VC/ OAVM only. The instructions for joining the AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the e-voting system during the AGM by shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and by shareholders who have not registered their e-mail addresses will be provided in the Notice of the AGM. Members participating through the VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice will also be made available on the websites of the Company viz., [www.tvsmotor.com](http://www.tvsmotor.com) and also on the website of Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) respectively and on the website of National Securities Depository Limited (NSDL) (agency for providing the Remote e-Voting facility) i.e. [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com).

3. Members holding shares in physical form who have not registered their email addresses with the Company/ Depository can obtain soft copies of the Notice of the 28<sup>th</sup> AGM, Annual Report and/or login details for joining the AGM through VC/OAVM including e-voting, by sending scanned copy of the following documents by email to [icsta@scsl.co.in](mailto:icsta@scsl.co.in):

- signed request letter mentioning your name, folio number, complete address, email address to be registered;
- copy of the share certificate (front and back);
- self-attested copy of PAN; and
- self-attested copy of Driving Licence / Passport / Bank Statement / AADHAR, supporting the registered address of the Member

4. Members holding shares in physical form who have not updated their mandate for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means ("Electronic Bank mandate"), can register their Electronic Bank mandate to receive dividends directly into their bank account electronically, by sending following details/ documents in addition to the documents mentioned in para 3 above by e-mail to [icsta@scsl.co.in](mailto:icsta@scsl.co.in):

- Name and branch of bank in which dividend is to be received and bank account type;
- Bank account number allotted by your bank after implementation of Core Banking Solutions;
- 11 digit IFSC code; and
- self-attested scanned copy of cancelled cheque bearing the name of the Member or first holder, in case shares are held jointly.

5. Members holding shares in demat form are requested to update their e-mail address with their Depository.

6. The Company has also made arrangements through NSDL and Central Depository Services Limited (CDSL) for sending SMS to shareholders on their registered mobile numbers in the demat account to initiate the process of email ID updation. Members are requested to avail this facility and update their e-mail addresses accordingly.

The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA and SEBI Circulars as stated above.

Chennai  
25<sup>th</sup> June 2020

By order of the Board  
K S Srinivasan  
Company Secretary

# GOLDIAM INTERNATIONAL LIMITED

GEMS & JEWELLERY COMPLEX, MIDC, SEEPZ, ANDHERI (EAST), MUMBAI 400 096  
CIN:L36912MH1986PLC041203.TEL.(022) 28291893. FAX:(022) 28290418.Email:investorrelations@goldiam.com. Website: www.goldiam.com

## Extract of Audited Consolidated Financial Results for the Quarter and year ended March 31, 2020

	Particulars	3 Months Ended	Year to date Figures for Current Period Ended	Year to date Figures for Previous Period Ended
		3/31/2020 Audited	3/31/2020 Audited	3/31/2019 Audited
1	Total income from operations (net)	9,006.79	38,664.90	46,418.08
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	347.49	6,200.30	6,812.07
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	347.49	6,200.30	6,812.07
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	283.02	4,528.57	4,659.14
5	Total Comprehensive Income for the period and other comprehensive income (after tax)	624.01	5,542.43	5,535.29
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/-per share)	2,217.49	2,217.49	2,296.60
7	Earnings per Share (Not Annualised):			
	(a) Basic	1.25	19.73	19.12
	(b) Diluted	1.25	19.73	19.12

### Key information on Standalone Financial Results

	Particulars	3 Months Ended	Year to date Figures for Current Period Ended	Year to date Figures for Previous Period Ended
		3/31/2020 Audited	3/31/2020 Audited	3/31/2019 Audited
1	Total income from operations (net)	3,620.38	17,280.66	18,064.18
2	Profit before tax	448.95	2,553.20	2,793.42
3	Profit after Tax	330.53	1,904.21	1,957.91
4	Total Comprehensive Income	548.24	2,363.29	2,310.73

1 The above information is an extract of the detailed format of Audited result for the Quarter and year ended March 31, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Audited results for the Quarter and year ended March 31, 2020 are available on the Stock Exchanges websites [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on the website of the Company's at [www.goldiam.com](http://www.goldiam.com).

2 The Board of Directors has recommended a Final Dividend of Rs. 1.5 (15 %) per equity share of Rs. 10/- each on 22174923 shares equity shares for the FY 2019-20 subject to approval of Shareholders at ensuing Annual General Meeting. Further during the period under review the Board of Directors of the company have declared 1<sup>st</sup> Interim Dividend of Rs. 2.00 (20%) and 2<sup>nd</sup> Interim Dividend of Rs.3.00 (30%) per equity share of Rs. 10/- each. The aggregate dividend for the year 2019-2020 is Rs.6.50 (65%) per equity share of Rs. 10/- each

For Goldiam International Limited

Place : Mumbai  
Dated : June 25, 2020

Rashesh Bhansali  
Executive Chairman



## GRANULES INDIA LIMITED

Registered Address: Second Floor, Block III, My Home Hub, Madhapur, Hyderabad – 500081 Telangana – India  
Corporate Identification Number (CIN): L24110TG1991PLC012471

Company Secretary, Compliance Officer and Nodal Officer: Ms. Chaitanya Tummala | Phone: +91 40 3066 0000 | Fax: +91 40 2311 5145  
| Email: [investorrelations@granulesindia.com](mailto:investorrelations@granulesindia.com) | Website: <http://www.granulesindia.com/>

### POST BUYBACK PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF THE EQUITY SHAREHOLDERS / BENEFICIAL OWNERS OF EQUITY SHARES OF GRANULES INDIA LIMITED

This public announcement (the "Post Buyback Public Announcement") is being made in compliance with Regulation 24(vi) of the Securities and Exchange Board of India (Buy-Back of Securities) Regulations, 2018 and subsequent amendments thereof (the "Buyback Regulations"). This Post Buyback Public Announcement should be read in conjunction with the public announcement dated March 11, 2020 (the "Public Announcement"), the letter of offer dated May 29, 2020 (the "Letter of Offer") and the dispatch advertisement dated June 01, 2020. The terms used but not defined in this Post Buyback Public Announcement shall have the same meanings as assigned in the Public Announcement and the Letter of Offer.

#### 1. THE BUYBACK

- Granules India Limited ("Company") had announced the Buyback of up to 1,25,00,000 (One Crore Twenty Five Lakhs) fully paid-up equity shares of ₹1/- (Rupees One Only) each ("Equity Shares") of the Company ("Buyback") representing up to 4.92% of the total paid-up Equity Share capital of the Company at a price of ₹ 200 (Rupees Two Hundred Only) per Equity Share ("Buyback Price") payable in cash for an aggregate amount of up to ₹ 250,00,00,000 (Rupees Two Hundred And Fifty Crores Only) ("Buyback Size"), excluding any expenses incurred or to be incurred for the Buyback like filing fees payable to the SEBI, advisors' fees, stock exchange fee for usage of their platform for Buyback, transaction costs such as brokerage, applicable taxes inter alia including buyback tax, securities transaction tax, GST, stamp duty, etc. and other incidental and related expenses, ("Transaction Cost").
- The Buyback Size represents 17.90% of the fully paid-up Equity Share capital and free reserves as per the audited standalone financial statements of the Company as at March 31, 2019 and 16.83% of the fully paid-up Equity Share capital and free reserves as per the audited consolidated financial statements of the Company as at March 31, 2019, on a proportionate basis through the "tender offer" route as prescribed under the Buy-Back Regulations, from all of the shareholders of the Company who hold Equity Shares as on the Record Date i.e. Friday, March 20, 2020 ("Record Date").
- The Buyback was implemented using the "Mechanism for acquisition of shares through Stock Exchange" notified by SEBI vide circular CIR/CFD/POLICYCELL/1/2015 dated April 13, 2015 and CFD/DCR2/CIR/P/2016/131 dated December 9, 2016, including any amendments or statutory modifications for the time being in force. For the purposes of the Buyback, BSE Limited was the designated stock exchange.
- The tendering period for the Buyback opened on Monday, June 08, 2020 and closed on Friday, June 19, 2020.

#### 2. DETAILS OF BUYBACK

- The total number of Equity Shares bought back under the Buyback were 71,01,374 (Seventy One Lakhs One Thousand Three Hundred and Seventy Four) Equity Shares, at a price of ₹ 200 (Rupees Two Hundred Only) per Equity Share.
- The total amount utilized in the Buyback was ₹142,02,74,800/- (Rupees One Hundred and Forty Two Crores Two Lakhs Seventy Four Thousand and Eight Hundred Only) excluding Transaction Cost.
- The Registrar to the Buyback i.e. KFin Technologies Private Limited ("Registrar"), considered valid bids for 71,01,374 Equity Shares in response to the Buyback resulting in the subscription of approximately 5.681 times of the maximum number of Equity Shares proposed to be bought back. The details of valid bids considered by the Registrar, are as follows:

Category of Shareholders	No. of Equity Shares reserved in the Buyback	No. of Valid Bids	Total Equity Shares Validly Tendered	% Response
a) Reserved category for Small Shareholders	18,75,000	2,281	2,85,872	15.25%
b) General category of other Eligible Shareholders	1,06,25,000	175	68,15,502	64.15%
<b>Total</b>	<b>1,25,00,000</b>	<b>2,456</b>	<b>71,01,374</b>	<b>56.81%</b>

- All valid bids were considered for the purpose of acceptance in accordance with the Buyback Regulations and the Letter of Offer. The communication of acceptance/rejection has been dispatched by the Registrar via email to the relevant Eligible Shareholders (who have their email IDs registered with the Company or the depositories) on Thursday, June 25, 2020.
- The settlement of all valid bids was completed by the Indian Clearing Corporation Ltd ("ICCL") on Thursday, June 25, 2020. The funds in respect of accepted Equity Shares were paid out directly to the Eligible Shareholders by ICCL. If Eligible Shareholders' bank account details were not available or if the fund transfer instruction were rejected by Reserve Bank of India/relevant bank, due to any reason, then such funds were transferred to the concerned Seller Members/custodians for onward transfer to their respective shareholders.
- Demat Equity Shares accepted under the Buyback were transferred to the Company's demat escrow account on June 25, 2020. Excess demat Equity Shares or unaccepted demat Equity Shares were returned to respective Seller Members/custodians by the Indian Clearing Corporation on Thursday, June 25, 2020.
- The extinguishment of 71,01,374 Equity Shares accepted under the Buyback, is currently under process and shall be completed in accordance with the Buyback Regulations on or before Thursday, July 02, 2020. No Equity Shares were tendered in physical form.
- The Company, and its respective directors, accept full responsibility for the information contained in this Post Buyback Public Announcement and also accept responsibility for the obligations of the Company laid down under the Buyback Regulations.

#### 3. CAPITAL STRUCTURE AND SHAREHOLDING PATTERN

3.1. The capital structure of the Company, pre-Buyback i.e. as on Record Date and post-Buyback, is as follows: (Rupees in Lacs)

Particulars	Pre-Buy Back *	Post Buy Back*
<b>Authorised Share Capital</b>		
50,50,00,000 Equity Shares of ₹ 1 each	5,050.00	5,050.00
<b>Issued, Subscribed and Paid Up Share Capital (Pre Buyback)</b>		
25,42,47,562 Equity Shares of ₹ 1 each fully paid-up	2,542.48	-
<b>Issued, Subscribed and Paid Up Share Capital (Post Buyback)</b>		
24,71,46,188 equity shares of ₹ 1 each fully paid-up		2471.46
<b>Total Paid-up Capital</b>	<b>2,542.48</b>	<b>2471.46</b>

\* as on the Record Date and as disclosed in the LOF

\* Subject to extinguishment of 71,01,374 Equity Shares bought back.

3.2. Details of Eligible Shareholders from whom Equity Shares exceeding 1% of the total Equity Shares bought back have been accepted under the Buyback are as under:

Sr. No.	Name of Shareholder	Number of Equity Shares accepted under the Buyback	Equity Shares accepted as a % of total Equity Shares bought back	Equity Shares accepted as a % of total Post Buyback Equity Shares*
1	KRISHNA PRASAD CHIGURUPATI	40,42,455	56.92	1.64
2	HGIF - ASIA EX JAPAN EQUITY SMALLER COMPANIES	16,66,443	23.47	0.67
3	UMADEV CHIGURUPATI	4,43,173	6.24	0.18
4	TYCHE INVESTMENTS PRIVATE LIMITED	1,70,375	2.40	0.07

3.3. The shareholding pattern of the Company, pre-Buyback i.e. as on Record Date and post-Buyback, is as under:

Category of shareholder	Pre-Buyback*		Post Buy-Back <sup>1</sup>	
	Number of Shares	% to the existing Equity Share Capital	Number of Shares	% to the existing Equity Share Capital
Promoters and Promoter Group	10,89,82,201	42.86	10,41,10,386	42.13
Foreign Investors (including Non-Resident Indians/ FIIs/ Foreign Mutual Funds/Foreign Nationals)	5,88,28,827	23.14		
Financial Institutions / Banks and Mutual Funds promoted by Banks / Institutions / NBFCs	87,57,271	3.44	14,30,35,802	57.87
Others (Public, Bodies Corporate, etc.)	7,76,79,263	30.55		
<b>Total</b>	<b>25,42,47,562</b>	<b>100.00</b>	<b>24,71,46,188</b>	<b>100.00</b>

\* as on the Record Date and as disclosed in the LOF

<sup>1</sup> Subject to extinguishment of 71,01,374 Equity Shares

#### 4. MANAGER TO THE BUYBACK



Motilal Oswal Investment Advisors Limited

Motilal Oswal Tower, Rahimullah Sayani Road, Opposite Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai- 400 025 Maharashtra, India  
Tel: +912250362512 / +912271935300 | Fax: +91 22 7193 4315 | E-mail: [gil.buyback2020@motilaloswal.com](mailto:gil.buyback2020@motilaloswal.com)

Investor Grievance E-mail: [moaipredressal@motilaloswal.com](mailto:moaipredressal@motilaloswal.com) | Website: <http://www.motilaloswalgroup.com> |

